



11th April, 2022

The Department of Corporate Services
BSE Limited
P J Towers, Dalal Street,
MUMBAI – 400 001
Fax No.: (022) 2272 3121/3719/2037
corp.relations@bseindia.com

Security Code: 509820

Listing Department,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai - 400 051
Fax. No. (022) 26598237 / 8
cmlist@nseindia.com

Security Code: HUHTAMAKI

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (“SEBI Listing Regulations”).

Dear Sir,

Pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time and General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021 and 21/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021 and December 14, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs, the Company has published a paper advt./ notice informing about the 72nd Annual General Meeting of the Company scheduled on Thursday, 12th May, 2022 at 2.00 p.m. through Video Conferencing/Other Audio Visual Means.

We hereby submit the copies of the paper advt./ notice published in English newspaper – Business Standard and Regional (Marathi) newspaper Sakal on 11th April, 2022, for your information and the same is also uploaded on the website of the Company at www.flexibles.huhtamaki.in

This is for your information and records.

For Huhtamaki India Limited

DAKSHINAM
URTHY IYER

Digitally signed by
DAKSHINAMURTHY IYER
Date: 2022.04.11
14:21:11 +05'30'

D V Iyer

Company Secretary & Legal Counsel

Encl: As above

Registered Office:
Huhtamaki India Ltd.
(Formerly Huhtamaki PPL Ltd)
12A-06 B-Wing, 13th Floor,
Parinee Crescenzo, C-38/39,
G-Block, Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai-400 051
Maharashtra.

Tel: +91 (022) 61740400
Fax: +91 (022) 6174 0401
CIN: L21011 MH1950FLC145537
www.flexibles.huhtamaki.in

Notice cum Addendum to Scheme Information Document, Key Information Memorandum and Statement of Additional Information of Sundaram Equity Savings Fund

NOTICE is hereby given to all the unitholders of Sundaram Equity Savings Fund that the Trustee of Sundaram Mutual Fund and the Board of Sundaram Asset Management Limited have, in terms of the enabling provisions of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and circulars issued by SEBI thereunder, approved the change in asset allocation of Sundaram Equity Savings Fund as provided hereunder effective from 12/05/2022 ("Effective Date"). Communication about the proposed changes has been sent to the address of the unitholders registered with our Mutual Fund.

| Particulars | Existing | Proposed |
|-------------------------|--|--|
| Name | Sundaram Equity Savings Fund | Sundaram Equity Savings Fund |
| Type | An open ended scheme investing in equity, arbitrage and debt | An open ended scheme investing in equity, arbitrage and debt |
| Objective | The investment objective of the Scheme is to provide capital appreciation and income distribution to the investors by using equity and equity related instruments, arbitrage opportunities, and investments in debt and money market instruments, however, there can be no assurance that the investment objective of the Scheme will be realized or that income will be generated and the scheme does not assure or guarantee any returns | The investment objective of the Scheme is to provide capital appreciation and income distribution to the investors by using equity and equity related instruments, arbitrage opportunities, and investments in debt and money market instruments, however, there can be no assurance that the investment objective of the Scheme will be realized or that income will be generated and the scheme does not assure or guarantee any returns |
| Asset Allocation | Asset Allocation under normal circumstances | Asset Allocation under normal circumstances |
| | Type of Instrument | Type of Instrument |
| | % Allocation | % Allocation |
| | Equity & Equity related instruments (Including Derivatives) | Equity & Equity related instruments (Including Derivatives) |
| | 65-90% (Risk Profile: High) | 65-90% (Risk Profile: Very High) |
| | • Derivatives includes Index Futures, Stock Futures, Index Options, Stock Options, etc., backed by underlying equity (only arbitrage opportunities)* | • Derivatives includes Index Futures, Stock Futures, Index Options, Stock Options, etc., backed by underlying equity |
| | 25-75% (Risk Profile : High) | 15-75% (Risk Profile : Very High) |
| | • Unhedged Equity position | • Unhedged Equity position |
| | 15-40% (Risk Profile : High) | 15-50% (Risk Profile : Very High) |
| | Fixed Income and money market** | Fixed Income and money market** |
| | 10-35% (Risk Profile: Low to Medium) | 10-35% (Risk Profile:Low to Medium) |
| | Units issued by REITs/InvITs | Units issued by REITs/InvITs |
| | 0-10% (Risk Profile: Medium to High) | 0-10% (Risk Profile: Medium to High) |
| | Asset Allocation under defensive considerations | Asset Allocation under defensive considerations |
| | Type of Instrument | Type of Instrument |
| | % Allocation | % Allocation |
| | Equity & Equity related instruments (Including Derivatives) | Equity & Equity related instruments (Including Derivatives) |
| | 15-65% (Risk Profile: High) | 15-65% (Risk Profile: Very High) |
| | • Derivatives includes Index Futures, Stock Futures, Index Options, Stock Options, etc., backed by underlying equity (only arbitrage opportunities)* | • Derivatives includes Index Futures, Stock Futures, Index Options, Stock Options, etc., backed by underlying equity |
| | 0-50% (Risk Profile: High) | 0-50% (Risk Profile: Very High) |
| | Unhedged Equity position | Unhedged Equity position |
| | 15-40% (Risk Profile: High) | 15-40% (Risk Profile: Very High) |
| | Fixed Income and money market** | Fixed Income and money market** |
| | 35-85% (Risk Profile:Low to Medium) | 35-85% (Risk Profile: Low to Medium) |
| | Units issued by REITs/InvITs | Units issued by REITs/InvITs |
| | 0-10% (Risk Profile: Medium to High) | 0-10% (Risk Profile: Medium to High) |
| | *Hedged equity positions from investing in arbitrage opportunities. | **The scheme may invest in securitized debt upto 20% of the net assets of the Fixed Income portion. |
| | **The scheme may invest in securitized debt upto 25% of the net assets of the Fixed Income portion. | i. The scheme shall engage in securities lending subject to a maximum of 20% and 5% for a single counter party. The exposure to a single approved intermediary will not exceed 10% of the Total Assets of the Scheme or Rs.5 crore whichever is higher. |
| | i. The scheme shall engage in securities lending subject to a maximum of 20% and 5% for a single counter party. The exposure to a single approved intermediary will not exceed 10% of the Total Assets of the Scheme or Rs.5 crore whichever is higher. | ii. The Scheme shall not invest in ADR/GDR/ Overseas securities. |
| | ii. The Scheme shall not invest in ADR/GDR/ Overseas securities. | iii. The Scheme may use derivatives for trading, hedging and portfolio balancing. Exposure to derivatives will be as per the asset allocation table given above. |
| | iii. The Scheme may use derivatives for trading, hedging and portfolio balancing. Exposure to derivatives will be as per the asset allocation table given above. | iv. The scheme may invest in repo in corporate bond up to 10% of the net assets of the scheme. |
| | iv. The scheme may invest in repo in corporate bond up to 10% of the net assets of the scheme. | Exposure is calculated as a percentage of the notional value to the net assets of the Scheme. The Scheme will maintain cash or securities to cover exposure to derivatives. The cumulative gross exposure to equity, debt, money market instruments, REITs/InvITs and derivatives shall not exceed 100% of the net assets of the scheme, subject to SEBI circular No. Cir/IMD/DF/11/2010 dated August 18, 2010 and Circular No. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2021/024 dated March 04, 2021. The same-security wise hedge positions would be excluded from computing the percentage. It must be clearly understood that the percentages stated above are only indicative and not absolute and that they can vary substantially depending upon the perception of the Investment Manager, the intention being at all times to seek to protect the interests of the unit holders. Such changes in the investment pattern will be for short term and defensive considerations under the circumstances such as (i) The debt/ money market instruments offer better returns than the arbitrage opportunities available; (ii) Adequate arbitrage opportunities not available; (iii) unwinding of the existing position and booking short term profit. |
| | Pending deployment in line with the investment objective, the funds of the Scheme may be invested in short-term deposits with scheduled commercial banks in accordance with SEBI Circulars SEBI/IMD/CIR No.9/20306/03 dated November 12, 2003 and SEBI/IMD/Cir No.1/91171/07 dated April 16, 2007. | Pending deployment in line with the investment objective, the funds of the Scheme may be invested in short-term deposits with scheduled commercial banks in accordance with SEBI Circulars SEBI/IMD/CIR No.9/20306/03 dated November 12, 2003 and SEBI/IMD/Cir No.1/91171/07 dated April 16, 2007. |

All other things remain unchanged and will continue as per the Scheme Information Document.

Purpose: The main asset allocation of the Scheme would remain the same ranging from 65% to 90% of its AUM in Equities. The proposed changes are only in exposures to the hedged and the unhedged portion.

For the benefit of investors during different phases of the market cycle, it is felt necessary that the maximum long only unhedged equity component should be increased from the current level of 40% to 50% and similarly the minimum hedged portion shall be reduced to 15% from 25%. Hence the percentage of equity holdings that can be hedged is being reduced thereby increasing the long only equity component. This change will provide flexibility to the Scheme to increase the long only equity component during bull market phases which will benefit investors as the increase in long equity allocation would likely enable them to have a greater participation in the market during. The minimum net equity at 15% will provide downside protection to investors during bear market phases.

Since the proposed change is equivalent to change in the fundamental attributes of the Sundaram Equity Savings Fund as per Regulation 18(15A) of the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996, unitholders of the Scheme who are not in agreement with the proposed change are given an option to exit i.e. redeem their units or switch to other Schemes of Sundaram Mutual Fund available for subscription without payment of exit load between 12/04/2022 and 11/05/2022 (both days inclusive). Investors wishing to exit can submit redemption requests at any of the Official Point of Acceptance of Sundaram Mutual Fund and also through online on any business day during the exit period.

However, for investments made during the exit window period, there will be no waiver of exit load. The NAV applicable, should you choose to exercise the Exit Option would be based on the date/time of receipt of your application for exit during business hours on a business day. The Exit Option can be exercised from 12/04/2022 and 11/05/2022 (both days inclusive), by submitting the normal redemption request at the nearest Sundaram Mutual Investor Service

Centre /RTA Branches or through various electronic modes such as Sundaram Mutual Fund website (www.sundarammutual.com) and other digital platforms; like Stock Exchanges, MFU, fintech portal, etc. For units held in dematerialized mode, the redemption request will have to be submitted to the respective Depository Participant. The Investors are requested to note that consent can also be sent to etrx@sundarammutual.com. Further, the investors shall avail the services by written request in the email and send the same to the designated email ID of Sundaram Mutual Fund for processing. These documents shall only be accepted if they are in TIFF/PDF/JPG format and the size not exceeding 2MB. For transactions request through email, please refer addendum dated 24/04/2021 for more information

The redemption requests received will be processed at NAV as on the date of receipt of request subject to applicable cut-off time. The redemption proceeds will be mailed /credited within 10 business days of receipt of valid redemption request. Unitholders may note that the offer to exit is merely an option and not compulsory. However, the exit option will not be available to those unitholders who have pledged their units and on which the Mutual Fund has marked a lien unless the release of pledge is obtained and communicated to the Mutual Fund / Registrar before applying for redemption.

Unitholders of the Scheme who have not opted to exit or switch-out on or before 11/05/2022 (applicable cut-off time.) shall be deemed to have consented to the proposed change.

The updated Scheme Information Document shall be made available with our Investor Service Centres (ISCs) and also displayed on the website www.sundarammutual.com after the completion of duration of exit option.

All other terms and conditions of the Scheme Information Document / Key Information Memorandum / Statement of Additional Information will remain unchanged.

This addendum forms an integral part of the Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) / Statement of Additional Information (SAI) of Sundaram Equity Savings Fund as amended from time to time.

For Sundaram Asset Management Company Ltd

R Ajith Kumar

Secretary & Compliance Officer

For more information please contact:

Sundaram Asset Management Company Ltd
(Investment Manager to Sundaram Mutual Fund)
CIN: U93090TN1996PLC034615

Corporate Office: 1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road, Royapettah, Chennai-14.
Contact No. (India) 1860 425 7237, (NRI) +91 40 2345 2215
Fax: +91 44 2841 8108. www.sundarammutual.com

Regd. Office: No. 21, Patullos Road, Chennai 600 002.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

NOTICE



NOTICE is hereby given that Pursuant to Regulation 59(A) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with SEBI (Mutual Funds) (Second Amendment) Regulation 2018 and SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2018/92 dated June 5, 2018, the half-yearly statement of scheme portfolio for the half year ended March 31, 2022, is hosted on the website of the Kotak Mahindra Mutual Fund viz. assetmanagement.kotak.com and kotakmf.com and on the website of AMFI viz. www.amfiindia.com.

The unitholders can also submit a request for a physical or electronic copy of the half-yearly statement of scheme portfolio by sending an SMS through registered mobile number on 9167573281 or by calling on 1800 309 1490 / + 91 44 40229101 or by sending an email to mutual@kotak.com or by writing a letter to Kotak Mahindra Asset Management Company Ltd, at the address mentioned below.

For Kotak Mahindra Asset Management Company Limited
Investment Manager - Kotak Mahindra Mutual Fund

Mumbai
April 10, 2022

Sd/-
Nilesh Shah
Managing Director

Any queries / clarifications in this regard may be addressed to:
Kotak Mahindra Asset Management Company Limited
CIN: U65991MH1994PLC080009 (Investment Manager for Kotak Mahindra Mutual Fund)
6th Floor, Kotak Towers, Building No. 21, Infinity Park, Off: Western Express Highway,
Goregaon - Mulund Link Road, Malad (East), Mumbai 400097.
Phone Number: 66056825 • Email: mutual@kotak.com • Website: assetmanagement.kotak.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Mahindra
Manulife

MUTUAL
FUND

MAHINDRA MANULIFE INVESTMENT MANAGEMENT PRIVATE LIMITED
(Formerly known as Mahindra Asset Management Company Pvt. Ltd.)
Corporate Identity Number: U65900MH2013PTC244758
Registered Office: "A" Wing, 4th Floor, Mahindra Towers, Dr. G.M Bhosale Marg, P.K. Kurne Chowk, Worli, Mumbai 400 018
Corporate Office: 1st Floor, Sadhana House, 570, P.B. Marg, Worli, Mumbai - 400 018
Tel: 1800 4196244; website: www.mahindramanulife.com; email id: mfinvestors@mahindra.com

NOTICE NO. 16/2022

Disclosure of Half-Yearly Portfolio of the Schemes of Mahindra Manulife Mutual Fund

Notice is hereby given to the Unitholder(s) of the scheme(s) of Mahindra Manulife Mutual Fund ("the Fund") that in accordance with Regulation 59(A) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with SEBI Circular No. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2018/92 dated June 5, 2018, the half yearly statement of portfolio of the scheme(s) of the Fund for the period ended March 31, 2022, has been hosted on the Fund's website viz., www.mahindramanulife.com and on the website of AMFI viz., www.amfiindia.com.

Further, Unitholder(s) may also request for a physical or electronic copy of the statement of scheme(s) portfolio, by writing to us at mfinvestors@mahindra.com from their registered email ids or calling on our toll free number 1800 419 6244 or by submitting a written request at any of the nearest investor service centers (ISCs) of the Fund (please refer our website www.mahindramanulife.com for the updated list of ISCs).

Investor(s)/ Unit holder(s) are requested to take a note of the same.

For Mahindra Manulife Investment Management Private Limited
(Formerly known as Mahindra Asset Management Company Pvt. Ltd.)

Place: Mumbai

Date: April 10, 2022

Sd/-
Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Huhtamaki India Ltd.

(formerly Huhtamaki PPL Limited)

Regd. Office: 12A-06, B-Wing, 13th Floor, Parinee Crescendo, C-38/39, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051
Tel No.: +91 (22) 6174 0400, Fax No.: +91 (22) 61740401
Website: www.flexibles.huhtamaki.in
Email address: investor.communication@huhtamaki.com
CIN No. L21011MH1950FLC145537

NOTICE OF THE 72ND ANNUAL GENERAL MEETING

Dear Members,

Notice is hereby given that the 72nd Annual General Meeting ("AGM") of the members of Huhtamaki India Limited ("Company") is scheduled on Thursday, May 12, 2022 at 2.00 p.m. through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility as per the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021 and 21/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021 and December 14, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), without the physical presence of the Members at a common venue.

Electronic copies of the Notice of 72nd AGM and Annual Report of the Company for the year ended December 31, 2021 will be sent only by email to all those members, whose email address are registered with the Company or with their respective Depository Participants ("DPs") and the Company's Registrar and Share Transfer Agent, TSR Darashaw Consultants Private Limited ("TCPL"). For those members, who have not registered their email address, hard copies of the Notice of the 72nd AGM along with the Annual Report for the year ended December 31, 2021 will be sent at their registered address in the permitted mode. Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Annual Report of the Company for the year ended December 31, 2021 along with the Notice of AGM will be available on the website of the Company i.e. www.flexibles.huhtamaki.in and the website of BSE Limited and The National Stock Exchange of India Limited, i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

The Final Dividend for the financial year ended December 31, 2021, as recommended by the Board, if approved at the AGM, will be paid within 30 days of declaration, to those members whose names appear in the Register of Members of the Company as on Thursday, April 21, 2022. The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, April 22, 2022 to Thursday, May 5, 2022 (both days inclusive) for determining the shareholders who are entitled to receive dividend on equity shares.

If your email ID is already registered with the Company/Depository then login details for e-voting are being sent on your registered email address.

Members holding shares in physical mode who have not registered their email address can access the Notice of the 72nd AGM, Annual Report and/or log in details for joining the 72nd AGM through VC/OAVM facility including e-voting by sending the following documents by e-mail to investor.communication@huhtamaki.com :

- signed request letter mentioning your name, Folio No., complete postal address and e-mail ID;
- self attested scanned copy of PAN and share certificate (Front and back);
- self attested scanned copy of Aadhar card/Driving licence/Election Identity Card/Passport in support of the address as registered with the Company.

Members holding shares in physical mode who have not updated their mandate for receiving dividend directly in their Bank Account through ECS or any other means can register their mandate to receive dividends directly into their bank account electronically by sending following details, in addition to the documents mentioned in above para, by e-mail to investor.communication@huhtamaki.com -

- Name of Bank and Branch in which you wish to receive your dividend;
- Bank Account number allotted by your bank after implementation of core Banking solution and Bank account type;
- 11 digit IFSC code; and
- Self attested scanned copy of cancelled cheque bearing the name of first shareholder.

Demat Holding : Please provide DPID-CLID (DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to investor.communication@huhtamaki.com

Alternatively, shareholder/members may send a request to evoting@nsdl.co.in for procuring user ID and password for e-voting by providing above mentioned documents.

Pursuant to Income Tax Act, 1961 ("the IT Act"), dividend income is taxable in the hands of members and the Company is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to the members at prescribed rates in the IT Act. For the prescribed rates for various categories, conditions for Nil/preferential TDS and details/documents required thereof, members are requested to refer to the IT Act and Notice of 72nd AGM. In general, to enable compliance with TDS requirements, members are requested to complete and/or update their residential status, link PAN to Aadhar, Category as per the IT Act with their Depository or in case shares are held in physical form, with the Registrar & Share Transfer Agent, TSR Darashaw Consultants Private Limited ("TCPL").

The above information is being issued for information and benefit of the members of the Company and is in compliance with the MCA/SEBI Circulars.

By Order of the Board
For Huhtamaki India Limited

11th April, 2022
Mumbai

D V Iyer
Company Secretary

इष्टिक्षेपत

मोदी-बायडेन यांच्यात आज बैठक

नवी दिल्ली, ता. १० (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात उद्या (ता. ११) दूरध्वनी बैठक होणार असल्याचे परराष्ट्र विभागाचे सांगितले. युकेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. यावेळी दोघे जण द्वीपक्षीय मुद्द्यांवरही चर्चा करणार आहेत. तसेच, हिंद-प्रशांत महासागर आणि दक्षिण आशियातील शांतता याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यानची 'दू फ्रेंड्स टू' चर्चा उद्यापासून अमेरिकेत सुरु होणार असून त्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे या बैठकीपूर्वी मोदी आणि बायडेन यांच्यात होणाऱ्या चर्चेला महत्त्व आहे.



रामेश्वरम : धनुष्कोडी येथे रिवारी श्रीलंकेतून काही तमिळ निवासित दाखल झाले. नंतर सागरी सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले.

रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक आणंद : गुजरातमधील दोन जिल्ह्यांमध्ये रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवेळी दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसन संघर्षात झाले. साबरकांठा जिल्ह्यातील हिमनगर आणि आणंद जिल्ह्यातील खांभाट या शहरांमध्ये वा घटना घडल्या. हिमनगरमध्ये मिरवणूक सुरु असताना दोन गटांमध्ये वाद होऊन दगडफेक झाली. यावर निबंधण मिळविण्यासाठी पोलिसांना अशुभधुचा वापर करावा लागला. खांभाटमध्येही असाच प्रकार घडला. दोन्ही ठिकाणच्या दगडफेकीत काही गाड्या आणि दुकानांचे यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

लोखंडी पूल चोरीप्रकरणी बिहारला आठ अटकेत पाटणा, ता. १० : बिहारमधील तबल पाचरो टन लोखंडी पूल चोरी होण्याच्या धक्यादायक प्रकरणी पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली. यात पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी राधेश्यामसिंह, राष्ट्रीय जना दलाचा एक नेता, चार भोवरावते, एक दॅनचालक तसेच अन्य एकाचा समावेश आहे. रोहतास जिल्ह्यातील नासरीगंज विभागातील अभियार गावातील सोन कालव्यावर ४० वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला होता. ६० फूट लांब आणि १२ फूट उंच पूल बांधण्यासाठी वापरण्यात आलेले लोखंड कटरेने कापण्यात आले आणि जेसीबीच्या मदतीने दॅनमध्ये भरण्यात आले.

हिंदी सक्तीवरून द्रमुकचा केंद्राला इशारा

करुणानिधी यांच्या संघर्षाचा दाखला : गृहमंत्री शहा यांच्या वक्तव्याचे पडसाद

चेन्नई, ता. १० : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी हिंदी भाषेच्या आग्रहासाठी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद दक्षिणेतल्या राज्यांत अजूनही उमटत आहेत. हिंदीची सक्ती करू नये, असा इशारा तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकने केंद्र सरकारला दिला. हिंदी भाषेच्या सक्तीवरून त्यांनी जोरदार घोषणा दिल्या होत्या. लेखात याबाबतचा उल्लेख करण्यात आलेला आहे. जनतेने हा लढा विसरू नये असे आवाहनही मुखपत्रातून केले.

प्रिय शहा... परिणाम उलटते... हेराबाद : प्रिय अमित शहा, विविधतेत एकता हे आपले बलस्थान आहे. भारत हा देश सक्तीने लादण्याचा प्रयत्न तुम्ही केलात. भारत हा देश अर्थाने वसुधैव कुटुम्बकम् आहे, असे तेलांगणे मंत्री के. टी. रामाराव यांनी नमूद केले. त्याचवेळी कोणत्याही भाषेवरून वक्तव्य लादण्याच्या प्रयत्नांचे उरटे परिणाम होतील, असा इशाराही दिला.

'सक्ती चालणार नाही' घटनेने विविध भाषांना महत्त्व दिले आहे. भाषेनुसार बहुतेक राज्यांची निर्मिती झाली आणि त्यासाठी मोठा संघर्ष करण्यात आला. संघ परिवाराला विविध संस्कृती आणि धर्म स्वीकारायचे नाहीत. प्रादेशिक भाषा कमकुवत करण्याची त्यांची चाल आहे. - पिनरारी विजयन, केरळचे मुख्यमंत्री

रेहमान यांच्या द्वित्वे पडसाद सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी तमीळ भाषेची शौरवी सांगणाऱ्या हिंदीचे पडसाद उमटत आहेत. रेहमान यांनी भैरवीसारखी प्रतिभा पोस्ट करून तमिळनाडूला ए. आर. रेहमान उल्लेख केला होता. याचा अर्थ तमीळची शौरवी सांगतो. रेहमान यांनी तमीळ कवी भातोदासन यांच्या शोधवक्याचाही उल्लेख केला आहे. इन्व तमीळ एंजल उरिमे सेपथिरुक्कु वेर असे हे घोषवाक्य आहे.

स्वातंत्र्य चळवळ पुन्हा सुरु

सत्ता गेल्यानंतर इम्रान यांचे द्वित्व; सहकाऱ्यांचा पाठिंबा

अस्वस्थ पाकिस्तान इस्लामाबाद, ता. १० (पीटीआय) : नॅशनल असंब्लीमध्ये अविश्वास ठराववर मतदान घेणे टाळण्याचे अनेक प्रयत्न करूनही अखेर मतदानानंतर सत्ता गेल्याची इम्रान खान यांनी आज पुन्हा एकदा 'स्वातंत्र्य चळवळ' सुरु झाल्याचा दावा केला आहे. परदेशी शक्तींनी रचलेल्या कटाच्या राजकारणाविरोधात आपण जोरदार संघर्ष करणार असल्याची घोषणा त्यांनी आज द्वित्ववरून केली. सत्ता गेल्यानंतर इम्रान खान यांनी आज द्वित्ववरून प्रतिक्रिया दिली.

१० एप्रिलचे महत्व

अविश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर नॅशनल असंब्लीमध्ये बोलताना पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलाल बुट्टो यांनी पाकिस्तानच्या इतिहासात १० एप्रिल या तारखेला असलेले महत्त्व सांगितले. १० एप्रिल १९७३ ची राज्यघटना मंजूर करण्यात आली. याच तारखेला १९६६ मध्ये बेनझीर भुट्टो या विजयवासातून बाहेर आल्या.

उठाव मंजूर होण्याआधी घर सोडले

नॅशनल असंब्लीमध्ये अविश्वास ठरावावरील मतदान होण्याआधीच इम्रान खान यांनी पंतप्रधान निवासस्थान सोडल्याची माहिती त्यांच्या संकाय्या एका नव्याने बोलताना दिली आहे.

पुतीन यांची नजर युरोपवर

झैलेन्स्की यांचा इशारा; अराजकता रोखणे अत्यावश्यक

क्रिं, ता. १० (पीटीआय) : 'रशियाचे हल्ले युक्रेनमध्ये होत असले तरी अत्यंत पुतीन यांची नजर संपूर्ण युरोपवर आहे. त्यामुळे युरोपमधील लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी युक्रेनवरील आक्रमणाला पायबंद घालणे अत्यंत आवश्यक आहे,' असा इशारा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झैलेन्स्की यांनी आज युरोपला दिला. संघाध्य हल्ल्याच्या भीतीने युक्रेनच्या उत्तर भागातून अनेक नागरिक पलायन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर झैलेन्स्की यांनी जनतेची संवाद साधला. युद्धाचा आज ४६ वा दिवस होता. झैलेन्स्की म्हणाले की, 'रशियाचा हल्ला युक्रेनपुरता मर्यादित नाही. संपूर्ण युरोप हेच त्यांचे लक्ष्य आहे. त्यामुळे युक्रेनमधील युद्ध रोखून लोकशाहीचे संरक्षण करणे, ही युरोपची जबाबदारी आहे. ज्यावेळी अराजकतेचे आक्रमण होते, त्यावेळी ती शांतता भंग करते. त्यामुळे ही अराजकता तातडीने रोखणे आवश्यक ठरते.' रशियाच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रावर पूर्णपणे निर्बंध आणि युक्रेनला शस्त्रपुरवठा ही मागणी आज त्यांनी पुन्हा केली. रशियाने युक्रेनमध्ये अतोनात नुकसान केले तरी भविष्याच्या विचार करून आम्ही शांतता चर्चेची मागणी करत आहोत, असे ते म्हणाले.

जेवणावरून जेएनयूमध्ये हाणामारी

नवी दिल्ली : राम नवमीच्या दिवशी हिंदीमध्ये कॅटीनमध्ये मांसाहार पदार्थ देण्यात आल्याच्या मुद्द्यावरून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रिवारी दोन गटांत हाणामारी झाली. कावेरी हॉस्टेलमध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. कॅटीन समितीच्या सरचिटणीसाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) सदस्यांनी मारहाण केली असा आरोप जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टूडंट युनियनने केला आहे. अभाविपने हे आरोप फेटाळून लावताना हॉस्टेलमध्ये पूजा करण्यापासून रोखण्यात आले, असे सांगितले. दोन गटांतील हाणामारी नंतर पोलिसांना पाचारण केले.

उत्तर मध्य रेल्वे, प्रयागराज निविदा सूचना. १. निविदा क्रमांक: A.G.C.-E.L.G.-T.-03-2022-23. 2. कामाचे नाव: दिव्यांग आरोग्य विभागाच्या अंतर्गत दिव्यांग वृद्धांच्या आरोग्य सुविधा सुधारणेच्या निविदा सूचना. 3. कामाची अंदाजे किंमत: रु. ५३,०५,४०३.६४/-

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण बांधकाम विभाग निविदा सूचना क्र. ०४ (२०२२-२३) प्रशासन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील खालील १८ कामांकरिता B-1 नमुन्यात योग्य त्या वर्गीतील नोंदणीकृत कंत्राटदारांकडून ई-निविदा मागविता आहे.

SMT. CHANDABEN MOHANBHAI PATEL HOMEOPATHIC MEDICAL COLLEGE (Affiliated to the Maharashtra University of Health Sciences, Nashik) Natakkar R. G. Gadkari Marg, Irla, Vile Parle (West), Mumbai - 400 056. Tel: 022-2624 5099

वर्सई विहार शहर महानगरपालिका घाटकोटा वल्लारशाळा विभाग जाहिर ई-निविदा सूचना (प्रथम मुदतवाढ) वर्सई विहार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खालील नमूद कामांकरिता इच्छुक अर्जदारी देकरा/पुस्तकाधारकंकडून ई-निविदा मागविण्यात येत आहे.

हुहतामाकी इंडिया लि. (पूर्वीची हुहतामाकी पीपीएल लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालय: 12A-06, बी-व्हिंग, 13वा मजला, परनि केसेई, C-38/39, G-ब्लॉक, गॉरे कुली कॉम्प्लेक्स, वॉरे (E), मुंबई-400 051